

वेव्ह समीटमध्ये ८ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई : मुंबईत झालेल्या वेव्ह समीट २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ८००० कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी सिडकोमार्फत युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर प्रत्येकी १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला.

तसेच राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत ३००० कोटी रुपयांचा आणि गोदरेज सोबत २००० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, सिडकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारसू, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, आदी उपस्थित होते. सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या 'एज्यूसिटी'मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल असा

विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय चित्रपट उद्योग क्षेत्रात झालेले



करार चित्रपट निर्मिती क्षेत्राला अधिक चंचीवर नेतील, असेही त्यांनी सांगितले. २ सर्वोत्तम विद्यापीठांसोबत करार : फडणवीस मुख्यमंत्री म्हणाले, जगातील दोन सर्वोत्तम विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार होत आहे. नवी मुंबईत सुरू होत असलेल्या 'एज्यूसिटी' मध्ये जगभरातील सर्वोत्तम विद्यापीठे एकाच ठिकाणी येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले असून त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांत शिकण्याचे येथील युवकांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. जगभरात भारतीय चित्रपटसृष्टी व कला यांची मोठी लोकप्रियता आहे. आपल्याला सर्वोत्तम व्हायचे आहे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे आणि आपल्या प्रतिभावान तंत्रज्ञांच्या कौशल्यातून नवनिर्मिती करायची आहे.

राज्याच्या प्रगतीला गती देणाऱ्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्राधान्य - पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर येथील नवीन बांधकाम भवन इमारतीचे लोकार्पण

लातूर :- सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्याच्या विकासासाठी गती देणारी कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार आहेत. दळणवळण सुविधा वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. लातूर येथील नवीन बांधकाम भवन कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, गणेश क्षीरसागर, अलका डाके, उपअभियंता संजय सावंत यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे. यापुढे राज्यात दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारून अर्थव्यवस्थेला गती दिली जाईल. यासाठी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि गतिमानपणे कार्य करावे, पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. तसेच त्यांनी लातूर येथील नवीन बांधकाम भवनातून जिल्ह्यातील नागरिकांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण होण्याचा विश्वास व्यक्त केला. लातूरच्या रस्त्यांवर 'एआय'ची नजर; उपक्रमाचे कौतुक

लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३,००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची देखरेख कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांची सद्यस्थिती समजणे सुलभ झाले आहे. असा

ठेवून काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी नवीन बांधकाम भवन आणि त्यातील सुविधांविषयी माहिती दिली. नवीन बांधकाम भवन बांधकामामध्ये महत्वपूर्ण योगादन देणारे कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, उपअभियंता संजय सावंत, कनिष्ठ अभियंता संजय आडे व विनोद खाडे यांच्यासह कंत्राटदारांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवीन बांधकाम भवनाविषयी थोडक्यात मंजुरी आणि निधी: मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पात इमारतीसाठी ६७३.०८ लाख रुपये मंजूर. क्षेत्रफळ: एकूण १,७०६ चौ.मी. स वि ध ा : सर्वकार्यालयेसुसज्ज आणि सर्वसोयींनी युक्त. प्रवेशद्वाराजवळ इमारतीचा सुस्पष्ट नकाशा, ज्यामुळे नागरिकांना कार्यालये आणि कार्यासने सहज शोधता येतात. प्रत्येक मजल्यावर दिशादर्शक फलक, नागरिकांची सनद, लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सेवा माहिती आणि जनमाहिती अधिकाऱ्यांची माहिती. अभ्यागांसाठी प्रतीक्षालय, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रसाधनगृह. पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावरील प्रकल्पांची छायाचित्रे दर्शनी भागात प्रदर्शित. परिसर: मागील बाजूस वाहनतळ, बागवगीचा आणि सौंदर्यीकरण.



नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ राज्यातील एकमेव आहे. पालकमंत्री श्री. भोसले यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याची प्रशंसा केली. शासनाच्या १०० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी

जिल्हाधिकारी कार्यालयातील अभ्यागत कक्षाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

'बांबूपासून बनवलेल्या अभिनव कक्षात नागरिकांसाठी विविध सुविधा

लातूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या १०० दिवसीय कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात बांबूपासून आगळावेगळा अभ्यागत कक्ष तयार करण्यात आला आहे. या अभ्यागत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गुरुवारी झाले. खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी संगीता टकले यांची



केशव नेटके, अहिल्या गाठाळ, यावेळी प्रमुख उपस्थिती होती. देण्यासाठी एलसीडी स्क्रीन लावण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध भागातून आपल्या कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यागत कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तूंचा वापर या कक्षात करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, बसण्यासाठी खुर्ची, टेबल ठेवण्यात आले आहेत. तसेच शासकीय योजनांची माहिती

'आयएसआय'ने दिले आदेश; बेताब खो-यात लपवली शस्त्रे! 'एनआयए'च्या अहवालात धक्कादायक माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पहलगाम प्रकरणाचा 'एनआयए'चा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. एनआयएच्या तपासात पाकिस्तानचा एक मोठा डाव उघडकीस आला आहे. 'एनआयए'च्या सुरुवातीच्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या अहवालानुसार, हा हल्ला पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या सहकार्याने करण्यात आला. आयएसआयच्या आदेशावरून पाकिस्तानातील लष्कर मुख्यालयात या हल्ल्याचा प्लॅन ठरला. तपासात असेही दिसून आले की, हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये बसलेल्या त्यांच्या हॅंडलर्सच्या संपर्कात होते, त्यांना पाकिस्तानकडून निधी मिळत होता. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. मुख्य दहशतवाद्यांची नावे हाशिम मुसा आणि अली उर्फ तन्हा भाई अशी आहेत. दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असून, लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत. दोघांनाही काश्मीरमध्ये राहणा-या आदिल ठोकरने मदत केली. पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करण्यात ओव्हर ग्राउंड वर्कर्सची भूमिका समोर आली आहे. हे शैथानिक लोक असून, दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट, माहिती, मार्गदर्शन आणि लपण्याची ठिकाणे पुरवतात. पहलगाम चौकशीत १५० हून अधिक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एनआयए महासंचालकांच्या (डीजी) नेतृत्वाखाली तयार केलेला हा अहवाल लवकरच केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला जाईल.

डॉ. पंजाबराव खानसोळे उपायुक्त यांना वाढदिवसानिमित्त अशोक हनवते यांनी दिल्या शुभेच्छा

धिरज देशमुख यांनी घेतली पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट;

लातूर ग्रामीणमधील विविध विकासकामांबाबत पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

लातूर :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची (दि. १ मे) रोजी लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांनी भेट घेऊन लातूर जिल्हा बँक व लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित कामांबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले. या भेटीदरम्यान, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन लातूर जिल्हा बँकेमार्फत व्हावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेत पालकमंत्री महोदयांनी तात्काळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. यावेळी लातूर ग्रामीणमधील गावांना जोडणारे रस्ते, पूल,



शाळा आणि अंगणवाडी दुरुस्ती तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणीही

करण्यात आली. यासोबतच, रेणापूर बाजार समितीच्या विविध प्रश्नांवरही पालकमंत्री महोदयांसोबत सविस्तर चर्चा झाली. मांजरा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाणी वितरणाला सुसूत्रता आणण्याची गरज निदर्शनास आणून देताच, पालकमंत्री महोदयांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. त्यांनी सर्व विषयांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. भोसले आणि देशमुख कुटुंबियांचे अनेक दशकांपासून असलेले स्नेहपूर्ण संबंधांवरही या भेटीत चर्चा झाली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संतोष देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषराव हाके, संचालक प्रकाश सूर्यवंशी, आदी मान्यवर उपस्थित होते.

लातूर :- लातूर शहर महानगरपालिकेचे उपयुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांना अशोक हनवते संपादक दैनिक महावृत्त यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लातूर शहर महानगरपालिकेची विस्कटलेली घडी बसवण्यामध्ये तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे त्यांच्यासोबत डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी खांद्याला खांदी लावून या दोघांनी लातूर शहर महानगरपालिकेने आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विक्रमी कर वसुली केली. डॉ. खानसोळे यांच्याकडे मनपाचे आरोग्य ,शिक्षण,आणि कर हे विभाग उत्कृष्टरित्या चालत



आहेत. लातूरला साजेल असे काम आपल्या हातून घडत आहे. लातूर शहर महानगरपालिकेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो. व आपणास उद्दंड आयुष्य लाभो हीच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.....

संपादकीय

देवी लईराई सद्बुद्धी देवो

शिरगाव येथील श्री देवी लईराईची जत्रा म्हणजे गोवा आणि आसपासच्या परिसरातील भाविकांसाठी एक कुंभमेळाच असतो. वर्षभर धोंडगण या जत्रेची वाट पाहत असतात. जत्रोत्सवात होणारे अग्निदिव्य हा उत्सवाचा केंद्रबिंदू. त्यासाठी भाविकगण महिनाभर म्हणजेच गुढीपाडव्यापासून व्रतस्थ होतात. पूर्वी फारचकडकरीत्या पाळले जाणारे सोवळेओवळे आज कालानुरूप थोडेफार बदलले असले तरी त्यातील भक्तिभाव यत्किंचितही कमी झालेला नाही. केवळ जुने जाणते लोकच नव्हे, तर अगदी लहान मुलांपासून युवावस्थेतील मुले उत्साहाने घरातील हे व्रत घेत ‘धोंड’ होत असतात. दरवर्षी यात भरच पडत असते. भावभक्तीचा हा सोहळा अगदी अपूर्व आणि अनुपम असाच असतो. घरापासून दूर मंदिरात किंवा कुठे तरी झोपड्या बांधून हे धोंडगण एकत्र राहतात. स्वतःसाठी अन्न शिजवतात. गोवेकरांना तसे शिवराक राहणे म्हणजे जीवावरचे संकट. मात्र गणेश चतुर्थीनंतर आपल्या या आवडत्या गोष्टीला गोवेकर आनंदाने सुट्टी देतात ते या लईराईच्या जत्रेसाठी. इतर सणवारांसाठीही शाकाहारी असणे हे आवश्यकच असते ; मात्र तो एक दोन दिवसांचा प्रश्न असतो. चतुर्थीत पाच दिवस आणि कधी कधी उत्साही लोक अगदी ११ दिवसपर्यंत हा सण साजरा करतात. दीड दिवसांची मुभा असतानाही स्वखुशीने लोक हा शाकाहार स्वीकारतात, हे कौतुकास्पद म्हटले पाहिजे. नाटक, संगीत, भजन यात गोमंतकीयांचा हात धरणारा कुणी नाही. चातुर्मासात चार महिने वातावरण भजन, कीर्तनाने दुमदुमून गेलेले असते. अलीकडे तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला गोव्यात अनेक ठिकाणहून पंढरपूरला वार्या जातात. दरवर्षी यात एखाद दुसऱ्या वारीची भरच पडत असते. गणेश चतुर्थी येण्यापूर्वी तर घुमट आरतींसाठी गावागावांत खास तयारी चालते. मागची पिढी या माध्यमातून संस्कृतीचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवत असते. अगदी तसेच या लईराई जत्रोत्सवाचे आहे. अनेक घरांत पूर्वापार लईराईचे धोंड होण्याची प्रथा आहे. शक्यतो एकदा हे व्रत घेतल्यानंतर त्यात कुणी खंड पडू देत नाही. एक पिढी वयस्कण होते तेव्हा आपल्या घराण्यातील हा ‘वारसा’ पुढे चालायला हवा म्हणून घरातील लहानय़ांना व्रतस्थ होण्यास सांगितले जाते. वरवर केवळ एक दिवसाचा जत्रोत्सव आणि अग्निदिव्य असे वाटत असले, तरी व्रतस्थ होण्यासाठी काही पध्थे पाळावी लागतात आणि ती जबाबदारी आयुष्यभरासाठी असते. जत्रेच्या दिवशी भाविक धोंडगण अग्निदिव्य पार पाडतात. जळत्या निखार्यांवर चालतात. आपले समर्पण आणि शुद्धत्व देवासमोर सिद्ध करण्याची ती एक पद्धत आहे.

एरवीही वर्षभर या ना त्या पद्धतीने आपण देवाची करुणा भाकत असतो. पूजा वगैरे असते तेव्हाही आपल्या सेवेत काही कमी अधिक झालेले असल्यास क्षमा कर, अशी प्रार्थना करत असतो. कितीही प्रयत्न केले तरी चुकीची शक्यता असतेच. त्यामुळे अशी प्रार्थना केली जाते. अग्निदिव्याचा प्रकार हा थोडासा पुढे जाणारा आणि थोडेसे शारीरिक कष्ट सोसण्याचा आहे ; मात्र यामागील भावना खूप सुंदर आहे. आपण या पृथ्वीतलावर जन्म घेतो ते इथे असलेली वनसंपदा, जलसंपदा व इतर गोष्टींचे विश्वस्त म्हणून. आपण त्या ओरबाडून न घेता त्याचा योग्य तेवढा उपभोग घ्यावा आणि उरलेले पुढील पिढींसाठी शिल्लक ठेवावे, ही भावना असावी लागते. पण, दुर्दैवाने आज प्रत्येक बाबतीत मानव निसर्गाला ओरबाडतो आहे. जंगले कमी होताहेत. वाघ व इतर रानटी प्राणी लोकवस्तीत घुसत आहेत. आपण त्यांच्या अधिवासांवर अतिक्रमण केल्यामुळे ते आपल्या वस्त्यांत आलेत, ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला तयार नसतो. आपल्या वाढत्या भौतिक भुकेला थोडी शांतता मिळावी, यासाठी लईराई जत्रोत्सवासारखे सणवार नक्कीच हातभार लावतील. डिचोलीतील शिरगाव हा भाग खाणींमुळे पोखरला जात आहे. त्याला जनमानसातून विरोध होत आहे. अशा ठिकाणीच लईराई देवी वास्तव्य करते. या भूमीचे रक्षण हेच तिचे लक्ष्य असणार. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत... धर्माला ग्लानी येते तेव्हा त्याच्या पुनरुत्थानासाठी मी जन्म घेतो, असे कृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे. हे एक चक्र आहे. शरीरशुद्धी, मनाची शुद्धी, समाजशुद्धी गरजेचीच असते. कदाचित लईराई मातेचा या भागातील वास्तव्याचा हेतू भविष्यातील हे संकटच असू शकेल. वस्तीत येणार्या प्राण्यांकडे आपण अधिक संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे. गेल्या दोन दिवसांत ब्लॉक पॅथर आणि एक बिबट्या मृत्युमुखी पडला. हा केवळ त्यांचा मृत्यू नाही, तर जैवसाखळीतील संभाव्य असमंतोलाचा तो इशारा आहे. राजकारणी आणि सर्वांनीच सावध ऐका पुढल्या हाका... हे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्वातून बाहेर पडण्याची सद्बुद्धी देवी लईराईने द्यावी, अशीच करुणा आपण भाकू शकतो.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मनापासून अशा सोहळ्यांत सहभागी होत असतात. प्रत्येक वेळी ते गोमंतकीयांच्या भल्यासाठी प्रार्थनाही करत असतात. आज लईराईच्या जत्रोत्सवातही ते नक्कीच अशी प्रार्थना करतील. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या मंदिरात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून होणार्या पूजेएवढेच महत्त्व गोव्यात लईराई जत्रेला आहे. या भावनेतूनच मुख्यमंत्र्यांनी मडगावातील दिंडी आणि लईराई जत्रेला अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य महोत्सवांचा दर्जा दिला होता. अर्थात, काही तांत्रिक कारणांमुळे ‘राज्य दर्जा नको’ अशी भूमिका घेतली असली, तरी भाविकांनी कधीच या जत्रेला आपल्या हृदयात राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा. शेवटी ही जत्रा गोवेकरांचा मानबिंदू आहे. त्यावर सरकारी अधिकृततेची मोहर उमटल्यास दुधशर्करा योग साधेल. गावागावांतून व्रतस्थ धोंड शिरगावकडे निघतील, पवित्र स्नान करतील आणि अग्निदिव्याला सज्ज होतील. गोवा आणि आसपासच्या भागातून लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. गोव्यापुढे असलेले प्रभू श्री एखाद्या अग्निदिव्यापेक्षा कमी नाहीत. धोंडगणांबरोबर गोमंतकीयही परीक्षा देत आहेत. या जत्रेला अलोट जनसागरही लोटत असतो. देवी प्रत्येकाला यश देवो, समृद्धी देवो. देवी लईराईचा जत्रोत्सव आनंदात होवो, तिची कृपादृष्टी गोव्यावर राहो. सर्व भक्तगण आणि समस्त गोमंतकीयांना जत्रोत्सवासाठी शुभेच्छा.

जातनिहाय जनगणनामुळे धोरणे अंदाजांवर नाही, तर ठोस माहितीवर आधारित असतील

३० एप्रिल २०२५ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आगामी जनगणनेमध्ये जातनिहाय आकडेवारी समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. १९३१ सालानंतर, म्हणजे तब्बल नऊ दशकांनंतर, प्रथमच देशात अशा प्रकारची जनगणना होणार आहे. या निर्णयामुळे देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय धोरणांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.

विशेषतः आरक्षणाच्या धोरणांवर याचा थेट परिणाम होणार आहे. या पाश्चंभूमीवर, या जनगणनेचे अपेक्षित फायदे, संबंधित घटनात्मक तरतुदी आणि कायदेशीर पैलू यावर कायदेतज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून चर्चा करणे महत्त्वाचे ठरते. तसेच, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लवकरच आवश्यक सूचना जारी केल्या जाणार आहेत.

ऐतिहासिक निर्णयाची गरज का होती ? स्वातंत्र्यानंतर भारताने जात आधारित जनगणना केली नाही. इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी मंडल आयोगाने १९३१ च्या आकडेवारीचा आधार घेतला होता, जो आता खूप जुना झाला आहे. त्यामुळे, विविध जातीसमूहांची सद्यस्थिती (सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक) काय आहे, याची कोणतीही अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती सरकारकडे नव्हती.

यामुळे कल्याणकारी योजना आखताना आणि आरक्षणासारखे धोरण ठरवताना अनेक अडचणी येत होत्या. अचूक आकडेवारीअभावी अनेकदा अंदाज आणि राजकीय दबावावर आधारित निर्णय घेतले जात होते.

जातनिहाय जनगणनेचे अपेक्षित फायदे:

सबळ धोरण निर्मितीसाठी आधार:- आता प्रत्येक जातीची लोकसंख्या, त्यांची शैक्षणिक पातळी, आर्थिक स्थिती, रोजगारातील सहभाग याबद्दलची नेमकी आकडेवारी उपलब्ध होईल. या माहितीच्या आधारे सरकार शिक्षण, आरोग्य, घरकुल, रोजगार इत्यादी योजना अधिक प्रभावीपणे थेट गरजूंपर्यंत पोहोचवू शकेल. संसाधनांचे न्याय्य वाटप करणे शक्य होईल.


१. घटनात्मक कसोटीवर टिकणारे धोरण: भारतीय संविधानाच्या कलम १५(४) आणि १६(४) नुसार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी सरकार विशेष तरतुदी (आरक्षणासह) करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे की, असे मागासलेण सिद्ध करण्यासाठी सरकारकडे ठोस आणि परिणामवाचक आकडेवारी असणे आवश्यक आहे. ही जनगणना नेमकी हीच आकडेवारी पुरवेल.

२. सद्यस्थितीचे मूल्यांकन आणि न्याय: सध्याच्या आरक्षणाचा (एससी, एसटी, ओबीसी) लाभ खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतो आहे का ? काही प्रबळ जातींच याचा अधिक फायदा घेत आहेत का ? ओबीसी प्रवर्गात उपवर्गीकरण करण्याची (उदा. रोहिणी आयोगाच्या शिफारशी) गरज आहे का ? ५०% आरक्षणाच्या मर्यादेचे काय ? (इंदिरा साहनी खटला). या सर्व कळीच्या प्रश्नांची उत्तरे या आकडेवारीतून मिळतील, ज्यामुळे आरक्षणाचे धोरण अधिक न्यायसंगत आणि प्रभावी करता येईल.

जातो. नवीन आकडेवारीमुळे हा निकष अधिक वस्तुनिष्ठपणे तपासता येईल आणि लागू करता येईल. समानतेच्या तत्त्वाची पूर्तता:- घटनेचे कलम १४ कायद्यापुढे समानता सांगते. मात्र, मागासलेल्यांना पुढे आणण्यासाठी दिलेले आरक्षण हे समानतेचे उल्लंघन नाही, तर सकारात्मक कृती आहे, हे सिद्ध करण्यासाठी अचूक आकडेवारी आवश्यक असते.

अंमलबजावणी आणि पुढील दिशा:-

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर, गृह मंत्रालय आणि रजिस्ट्रार



३. सामाजिक न्यायाला बळकटी: समाजातील विषमतेचे खरे आणि सखोल चित्र समोर येईल. विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांना ओळखून त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणे शक्य होईल.

राजकीय प्रक्रियेत प्रभाव:- लोकसंख्येची आकडेवारी समोर आल्याने सर्व समाजघटकांना विकासात आणि शक्यतो राजकीय प्रक्रियेत योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आधार निर्माण होईल.

कायदेशीर आणि घटनात्मक दृष्टिकोन : या निर्णयाकडे घटनात्मक चौकटीतून पाहताना :

डेटा-आधारित कायदेशीर युक्तिवाद:-

न्यायालयांमध्ये आरक्षणाला आव्हान दिले जाते किंवा समर्थन केले जाते, तेव्हा ठोस डेटा हाच मुख्य आधार असतो. ही जनगणना आरक्षणाच्या धोरणांना अधिक मजबूत कायदेशीर कवच पुरवेल. मागासलेपणाचे वस्तुनिष्ठ निकष:-

जात हा मागासलेपणा ठरवण्याचा एक महत्त्वाचा घटक मानला

जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून जनगणनेच्या प्रक्रियेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना लवकरच जारी केल्या जातील. जातनिहाय माहिती कशी गोळा केली जाईल, तिची गोपनीयता कशी राखली जाईल आणि तिचा वापर कसा केला जाईल, याबद्दल स्पष्टता आणली जाईल, जेणेकरून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल.

निष्कर्ष:- जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा भारताच्या सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे धोरणे आता अंदाजांवर नाही, तर ठोस माहितीवर आधारित असतील. अचूक आकडेवारी, लक्षित योजना, आरक्षणाचे न्याय्य पुनर्मूल्यांकन आणि सामाजिक विषमतेवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे शक्य होईल. या प्रक्रियेत काही आव्हाने (उदा. राजकीय संवेदनशीलता) असली तरी, लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना अनुसरून, माहिती-आधारित शासनासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

धर्मांध पाकिस्तानचा अपयशी विखार

सुमारे १५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध अमेरिकन लेखक स्टीफन कोहेन यांनी ‘द आयडिया ऑफ पाकिस्तान’ नावाचे पुस्तक लिहिले होते. यामध्ये त्यांनी विचारले होते, पाकिस्तान नक्की काय आहे ? ‘दुष्ट राष्ट्र, गुन्हेगारी राष्ट्र, की अपयशी राष्ट्र’ त्यांच्या मते, पाकिस्तान विचार म्हणूनच अपूर्ण आहे; कारण तिथे राष्ट्र म्हणून एकवाक्यता नाही. जनरल असीम मुनीर ज्याप्रकारे धर्मांधतेचा शंख फुंकून पाकिस्तानला एकसूत्रात बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा इतिहास संपूर्ण अपयशाचा आहे. मुनीर यांनी धर्मांधतेची धग पहलगामपर्यंत पोहोचवून आत्मघात केला आहे. धर्मांधतेचा राजकीय वापर हा गंभीर व संवेदनशील मुद्दा आहे. तो केवळ शांतता, सुरक्षा आणि मानवतेसाठीच नव्हे; तर लोकशाही व सामाजिक ऐक्यासाठीही मोठा धोका ठरतो. काश्मीरमध्ये पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्याचा प्रकार ज्या धर्मांध मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, तीच मानसिकता राजकीय हेतूंसाठी वापरून मोहम्मद अली जिना यांनी भारताचे विभाजन घडवून आणले. तेच धोरण आजही पाकिस्तानकडून भारताविरुद्ध चालू आहे आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी पुन्हा धर्मांधतेची धग काश्मीरच्या पहलगामपर्यंत पोहोचवली आहे. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर सुमारे ३५ वर्षांनंतर, १९८० च्या दशकात, पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांना एका पत्रकाराने विचारले होते की, पाकिस्तान भारताशी शत्रुत्व का जोपासतो ? त्यावर झिया म्हणाले होते की, तुर्की किंवा इजिप्त या राष्ट्रांनी मुस्लिम ओळख जपली नाही, तरीही ते तुर्की आणि इजिप्शियनच राहतील; पण पाकिस्तानने इस्लामी ओळख किंवा अस्मिता दाखवली नाही, तर आमचा भारत होईल. झिया यांच्या या विधानातून पाकिस्तानच्या राजकीय मनोवृत्तीचे भयानक वास्तव दिसते. आज पाकिस्तानने आपल्या स्थापनेच्या आठव्या दशकात प्रवेश केल्यानंतरही, त्यांची ही मानसिकता बदललेली नाही.

काही दिवसांपूर्वी इस्लामाबाद येथे झालेल्या ‘ओव्हरसीज पाकिस्तानी कन्व्हेंशन २०२५’मध्ये पाकिस्तानचे जनरल मुनीर यांनी द्विराष्ट्र सिद्धांताची पुनरावृत्ती करताना असे म्हटले की, आपला धर्म, संस्कृती, रीतिरिवाज आणि महत्त्वाकांक्षा हिंदूपेक्षा वेगळे आहेत. हे विधान म्हणजे जिना यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न होता. वास्तविक, जिना यांची धर्माधारित देशनिर्मितीची

कल्पना सुरुवातीलाच सांस्कृतिकदृष्ट्या अमान्य ठरली होती. धर्म व संस्कृती यांना एकत्र बांधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातो, तेव्हा राष्ट्राचा नाश अटळ असतो. धर्म ही ईश्वर, अध्यात्म, नैतिकता



व जीवनोत्तर संकल्पनांवर आधारित श्रद्धा असते ; तर संस्कृती म्हणजे जीवनशैली, भाषा, परंपरा, अन्न, पोशाख, कला, संगीत, सण आणि मूल्यांचा समावेश असलेली एक व्यापक सामाजिक अभिव्यक्ती असते. जिना यांनी अरब व तुर्कांच्या इस्लामशी भारतीय मुस्लिमांना जोडण्याचा प्रयत्न केला ; परंतु सांस्कृतिकदृष्ट्या ती कृती संपूर्णपणे विसंगत होती. नंतरच्या पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वानेही या विकृत धर्मांधारित अस्मिंतेचा वापर कवचासारखा केला ; पण लोकशाहीसाठी हे कवच शाप ठरले, हे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानात १९५६ मध्ये संविधान अस्तित्वात आले; पण केवळ दोन वर्षांतच संसदीय लोकशाही मोडीत काढण्यात आली. राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांनी दोन वर्षांत पाच पंतप्रधान हटवले आणि १९५८ मध्ये संविधान रद्द करून देशात मार्शल लॉ लागू केला. लष्करप्रमुख अयूब खान यांना देशाचा प्रशासक बनवण्यात आले. फक्त ११ वर्षांतच पाकिस्तानची लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त होऊन लष्करी हस्तक्षेपाला खुले आमंत्रण दिले गेले. आज पाकिस्तान जगातील सर्वाधिक अशांत व असुरक्षित देशांमध्ये अग्रगण्य आहे. बलुचिस्तानसारख्या प्रांतात लष्करही पोहोचू शकत नाही. खैबर पख्तुनख्वा प्रांतात अफगाणिस्तान

समर्थित दहशतवादी टोळ्या शासन करत आहेत. पाकिस्तानमध्ये सामुदायिक ऐक्य नाही आणि देशाच्या ‘पाकिस्तानी’ अस्मितेला तिथली सामान्य जनता स्वीकारत नाही.

१९४० मध्ये लाहोर अधिवेशनात मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी मांडली होती. त्यावेळी मोठ्या मुस्लिम जनतेला जिना इस्लामी नायक वाटत होते; पण जिना यांच्या मृत्यूनंतर त्या देशाचे स्वयं भंगले. पाकिस्तानची सर्वाधिक राजकीय ऊर्जा भारतविरोधी धोरणांमध्ये आणि कृत्यांमध्येच खर्च झाली. आजवर देश म्हणून पाकिस्तान आपली नीती, कायदा किंवा घटनात्मक अधिष्ठान प्रस्थापित करू शकलेला नाही. जनरल मुनीर ज्याप्रकारे धर्मांधतेचा शंख फुंकून पाकिस्तानला एकसूत्रात बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याचा इतिहास संपूर्ण अपयशाचा आहे. १९७१ मध्ये, अशाच प्रयत्नांमुळेच बांगला देश वेगळा झाला ; पण तरीही पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ हे जनरल मुनीर यांच्या भाषणावर तशाच उन्मादी टाळ्या वाजवत होते, जशा काही वर्षांपूर्वी जिना यांच्या

सभांमध्ये वाजवल्या जात असत.

काश्मीरबाबत पाकिस्तानचा दृटप्पीपणा आता इस्लामी जगतालाही दिसून आला आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात उईगर मुस्लिमांवर अत्याचार होतात. तेथे रोजा ठेवण्यास मनाई आहे. स्त्रियांना बुरखा घालू दिला जात नाही, सार्वजनिक ठिकाणी नमाजबंदी आहे; तरी पाकिस्तान यावर मौन बाळगतो. त्याउलट भारत हा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश आहे. काश्मीरमधील मुस्लिम नागरिकांनाही इतर भारतीय नागरिकांप्रमाणे धर्मपालनाचा पूर्ण अधिकार, तसेच मूलभूत सुविधा दिल्या जातात. मध्य पूर्वे तील मुस्लिम राष्ट्रांसाठी भारत हा अधिक विश्वासार्ह आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा भागीदार आहे. संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतार, ओमान, बहरिनसारख्या देशांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. इराण तर अनेकदा या मुद्द्याबाबत भारताच्या बाजूने उभा राहतो. कारण, पाकिस्तानची सुन्नी कट्टरता शिया समाजाचा छळ करणारी आहे. आज ज्या सौदी अरेबियाने पाकिस्तानला आर्थिक रसद दिली त्या देशासोबत भारताची आर्थिक भागीदारी वाढत आहे. सुमारे ६० लाख भारतीय सौदीत राहत असून, तेथील प्रगतीत मोठा सहभाग देत आहेत. हे भारताचे मोठे यश आहे..

फॅटी लिव्हर टरतोय जीवाचा ‘पक्का वैरी’, ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत

लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे कारण त्याद्वारे शरीराची अनेक कार्ये पार पाडता येतात. पण फॅटी लिव्हर ही एक समस्या आहे जी आजकाल अनेक लोकांना त्रास देत आहे. हेल्थलाइनच्या मते, जर तुम्हाला ही समस्या असेल तर सर्वप्रथम स्वतःसाठी एक सॅपल डाएट प्लॅन बनवा, जेणेकरून फॅटी लिव्हरची समस्या दूर होईल. नाश्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्ही काय खावे ते आम्ही या लेखातून देत आहोत.

आता तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडला असेल की सॅपल डाएट म्हणजे काय? तर सॅपल डाएट म्हणजे काय आणि कशा पद्धतीने याचा उपयोग करून घ्यावा यासाठी आपण अधिक माहिती या लेखातून घेऊया (फोटो सौजन्य – व्हॉर्लेझ)

ब्रेकफास्टमध्ये काय खावे
सकाळी उठल्यानंतर लगेच कोमट पाणी प्यावे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यात दोन-तीन चमचे कोरफडीचा रस, गिलॉय किंवा व्हाईट्ग्रासचा रस देखील घालू शकता. यामुळे शरीराची पचनसंस्था निरोगी राहते आणि दिवसभर चयापचय देखील चांगला राहतो.

उठल्यानंतर दोन तासांच्या आत पूर्ण नाश्ता करावा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते ठरवू शकता. जसे एके दिवशी फळांची स्मूदी घ्या, तर दुसऱ्या दिवशी ओट्स उपमा, काळे हरभरा चाट, उकडलेले हिरवे अंकुरलेले मूग डाळ किंवा भाज्यांचा रस घ्या. नाश्ता नेहमीच प्रथिनेयुक्त असावा, जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळेल.

गरम दलिया
१ लहान चमचे बदामाचे बटर
२ चमचा चिया सीड्स
१ कप ब्लॅक कॉफी वा ग्रीन टी
२०० कोटी लोकांच्या लिव्हरमध्ये भरलेत घाणेरडे फॅट्स, ४ पदार्थ खाऊन आजाराला करा खुमंतर
दुपारच्या जेवणात काय खावे
यावेळी शारीरिक हालचाल कमी असते, म्हणून दुपारचे जेवण हलके



ठेवावे. दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या आणि डाळींचा समावेश सॅलडसोबत करावा. डाळी नेहमी आलटून पालटून खाव्यात. काही दिवस तुम्ही तुरीचे डाळ खाऊ शकता आणि काही दिवस तुम्ही मसूरची डाळ खाऊ शकता. तसेच दुपारच्या जेवणात ताक आणि रायता ठेवा. जेवणानंतर काही वेळानेच पाणी प्या. यामध्ये काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करून घेऊ शकता

बाल्सॅमिक व्हिनेगर आणि ऑलिव्ह ऑइल ड्रेंसिंगसह पालक सॅलड
३ ऑस ग्रिल्ड चिकन
१ छोटा भाजलेला बटाटा
१ कप शिजवलेली ब्रोकोली
गाजर किंवा इतर भाज्या
रात्री काय खावे?

रात्रीचे जेवण ८-८.३० पर्यंत करावे. यामध्ये, दलिया आणि खिचडी सर्वोत्तम आणि उत्कृष्ट आहेत. याशिवाय, एक वाटी मिश्र भाज्यांचा रस प्या, परंतु लक्षात ठेवा की रात्रीच्या सूपमध्ये टोमॅटो न घालणे चांगले होईल. जेवणानंतर एक तासाने एक ग्लास हळदीचे दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली

गाईच्या दुधापासून तयार केलेला ‘हा’ पदार्थ आहे चमत्कारी, पोटाला सडलेली घाण त्वरीत काढून फेकेल बाहेर, १ चमचा रोज खा

आजकाल बद्धकोष्ठतेची समस्या झपाट्याने वाढत आहे. सर्व वयोगटातील लोक सकाळी पोट साफ नसल्याची तक्रार करतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जेव्हा लोकांचे पोट स्वच्छ नसते आणि ते योग्यरित्या शौचास जाऊ शकत नाहीत, तेव्हा ही स्थिती बद्धकोष्ठता मानली जाते. बद्धकोष्ठतेमुळे लोकांना पोटशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक महिने बद्धकोष्ठता राहिल्याने मूळव्याध आणि भेगा यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. तथापि, आयुर्वेद बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी अनेक उत्तम मार्ग सांगतो. जर तुम्ही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब केला तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील प्रेम रघु आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. सरोज गौतम यांनी एका हिंदी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, गाईच्या दुधापासून बनवलेले तूप बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जर दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून सेवन केले तर लोकांना शौचास जाणे सोपे होईल आणि पोट पूर्णपणे स्वच्छ होईल. हे नैसर्गिक पेय पिऊन आणि काही मिनिटे चालल्याने आतड्यांची क्रिया सुधारते आणि व्यक्तीचे पोट स्वच्छ होते, जाणून घेऊया अधिक माहिती

काय आहेत गाईच्या तुपाचे फायदे
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले की देशी तुपामध्ये निरोगी चरबी असतात, जी आतड्यांना वांगण घालण्यास मदत करतात. कोमट पाण्यासोबत घेतल्यास ते आतड्यांचे अस्तर मऊ करते आणि मल मऊ करण्यास मदत करते.

यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

आयुर्वेदात, गाईच्या दुधापासून बनवलेले तूप अमृत मानले जाते आणि त्याचे शकडो फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदानुसार, देशी तूप आपली पचनसंस्था सुधारते, ज्यामुळे अन्न चांगले पचते. जेव्हा पचन व्यवस्थित होते



तेव्हा शरीरात कमी घाण तयार होते आणि पोट सहज स्वच्छ होते.

रिकाम्या पोटी तूप खाण्याचे ‘हे’ आहेत प्रभावी फायदे, आजपासूनच करा
तूप खाण्यास सुरुवात शरीरातील घाण होते बाहेर तज्ज्ञांच्या मते, कोमट पाणी आणि तूप एकत्रितपणे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ हळूहळू काढून टाकतात. हे पेय यकृताला डिटॉक्सिफाय करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते. बद्धकोष्ठतेसोबतच, ते त्वचा आणि उर्जेची पातळी देखील सुधारू शकते. सकाळी रिकाम्या पोटी देशी तूप खाल्ल्याने चयापचय गतिमान होते, ज्यामुळे अन्नाचे पचन आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते. चांगले चयापचय बद्धकोष्ठता सारख्या समस्या टाळण्यास मदत करते कारण ते पचन प्रक्रिया योग्य ठेवते.

पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध पदार्थ आहे. हा ग्रामील भागातील अन्नाचा प्रकार असला तरीही शहरातही लोक मोठ्या आवडीने यावर ताव मारतात. फार पूर्वीपासून पिठलं भाकरी बनवले जात आहे. प्राचीन काळापासून विशेषतः जेव्हा अन्नासाठी कमी असे साहित्य असले किंवा भाज्या नसल्या की मग पिठलं भाकरीचा बेत आखला जायचा. हा एक परवडणारा, झटपट आणि पौष्टीक असा पर्याय मानला जातो.

आजही लोकां तितक्याच आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेण्यामागचे कारण म्हणजे त्याची चव! गरमागरम पिठलं आणि त्यासोबत भाकरी यांची जोडी इतकी मजेदार आहे की याला समोर ठेवताच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. ही जोडी आजही खेड्यापाड्यात आवडीने बनवली आणि खाली जाते. वारकरी संप्रदायात वारीच्या काळात पिठलं भाकरी ही एक शक्तिदायक आणि सोपी खुराक आहे. आता एवढी सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही याला चाखायची इच्छा तर झाली असेलच, चला तर मग पिठलं भाकरीची पारंपारीक आणि सोपी अशी रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य
बेसन (हरभऱ्याचे पीठ) – ८ कप



कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)
हिरव्या मिरच्या – २-३ (उभ्या चिरलेल्या)
लसूण – ३-४ पाकळ्या (कुटून)
हळद – ३ टीस्पून
मोहरी – ८ टीस्पून
जिरं – ८ टीस्पून
हिंग – १ चिमूट
तेल – २ टेबलस्पून



मीठ – चवीनुसार
पाणी – अंदाजे १ कप
कोथिंबीर – सजावटीसाठी
भाकरीसाठी – बाजरी, ज्वारीचं पीठ आणि चिमूटभर मीठ

रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता, नोट करून घ्या पदार्थ

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच आंबे खायला खूप आवडतात. हापूस, केशर, रायवळी इत्यादी अनेक आंब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. कोकणातील प्रसिद्ध आंब्यांपैकी एक म्हणजे रायवळी आंबा. रायवळी आंब्यांपासून आंब्याची साठ, भाजी, रायता इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. बऱ्याचदा जेवणात नेमकी काय भाजी बनवावी असे अनेक प्रश्न महिलांना पडतात. अशावेळी तुम्ही आंब्याचा चविष्ट रायता बनवू शकता. रायवळी आंब्याचा रायता कोकणातील प्रत्येक घरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बनवला जातो. आंब्याचा रायता बनवताना खूप कमी साहित्य लागते. आंब्याच्या रायत्यासोबत तुम्ही भात, चपाती किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये रायवळी आंब्याचा रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी.

साहित्य:
लाल सुक्या मिरच्या
मोहरी
मीठ
लाल तिखट
मीठ
हळद
रायवळी आंबे
हिंग
गूळ
लसूण

कृती:
हापूस आंब्यांचा रायता बनवण्यास सर्वप्रथम, कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात आंबे काहीवेळ भिजत ठेवा. त्यानंतर आंबे स्वच्छ धुवून कुकरमध्ये पाणी टाकून आंबे शिजवा. कुकरच्या ३ शिट्ट्या काढून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यात लाल सुक्या मिरच्या, मोहरी, हिंग आणि बारीक करून घेतलेली लसूण टाकून व्यवस्थित भाजा. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद आणि साल काढून घेतलेले आंबे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा. आंब्याचा रस देखील रायत्यामध्ये टाकल्यास सुंदर चव येईल. सगळ्यात शेवटी वरून गूळ टाकून आंबे व्यवस्थित शिजवून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आंब्याचा रायता.



तेच तेच खाऊन कंटाळलात? तर घरी बनवा गावरान स्टाईल पिठलं भाकरीचा बेत; लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच आवडीनं खातील

कृती
पिठलं भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसनाचे पीठ एका भांड्यात घ्या

आता त्यात हळद, मीठ आणि थोडं पाणी मिक्स करून याचे एक द्रावण तयार करा, यात कोणत्याही गाठी राहणार नाहीत याची विशेष काळजी घ्या

यानंतर गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यात मोहरी, जिरं, हिंग, हिरव्या मिरच्या, लसूण घालून छानशी फोडणी घा

आता यात लांब चिरलेली कांदा टाका आणि गुलाबी रंग येईपर्यंत चांगला शिजवून घ्या

कांदा शिजला की मग यात बेसनाचे द्रावण आणि चवीनुसार मीठ घाला

मिश्रण सतत हलवत राहा, जेणेकरून यात गाठी पडणार नाहीत

मग यावर झाकण ठेवून हे पिठलं मंद आचेवर ९-१० मिनिटे वाफवून घ्या
तुम्ही अधनमधन यावरील झाकण उघडून पिठलं ढवळून पाहू शकता

पिठलं छान शिजलं की मग शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा

अशाप्रकारे तुमचे चविष्ट पिठलं तयार आहे
भाकरीसाठी एका परातीत ज्वारीचं अथवा बाजरीच पीठ घ्या

यात हलके मीठ मिक्स करा आणि पीठ मळून याची भाकरी वळून घ्या
दुसरीकडे तवा गरम करा आणि तयार भाकरीला हाय फ्लेमवर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या
तुम्ही हे पिठलं गरमागरम भातसह देखील खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

दीर्घकाळ जगायचंय? मग बटरला सोडा आणि आहारात या तेलाचा समावेश करा; ने स्पष्टच सांगितलं

आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, जर तुम्ही तुमच्या आहारात खूप जास्त अनहेल्दी पदार्थ खाल्ले तर तुम्हाला लव्हपणा आणि आरोग्याच्या

अन्य समस्या उद्भवू शकतात. त्याच वेळी, जर तुम्ही निरोगी आहार घेतला तर तुम्ही तंदुरुस्त आणि हेल्दी लाइफस्टाइल जगू शकता. तंदुरुस्त राहण्यासाठी, व्यायामासह आहारात निरोगी गोष्टींचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आरोग्यदायी गोष्टी चुकीच्या पद्धतीने शिजवल्या आणि खाल्ल्या तर त्याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी किंवा ते नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्न बटर किंवा चुकीच्या तेलामध्ये फ्राय करतात ज्यामुळे आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम होत असतो. अलिकडेच, हार्वर्डच्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बटरचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि शास्त्रज्ञांनी हे देखील सांगितले आहे की तुमच्या आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचे तेल सर्वोत्तम ठरू शकतो. अभ्यासात नक्की काय आढळून आले ते चला सविस्तर जाणून घेऊया. बटर देते मृत्यूला आमंत्रण असे बरेच लोक आहेत ज्यांना जवळजवळ प्रत्येक गोष्टीत बटर घालून खायला फार आवडते, मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. ग-च- इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या हार्वर्डच्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, जास्त प्रमाणात बटर सेवन केल्याने

मृत्युदर वाढण्याचा धोका असतो, तर लोण्याऐवजी काही प्लांट बेस ऑईलची निवड केल्याने लोकांना जास्त काळ जमण्यास मदत होऊ शकते. अहवालात म्हटले आहे की जास्त प्रमाणात बटर खाल्ल्याने कर्करोगामुळे मृत्यूचा

धोका देखील वाढतो. जे लोक जास्त प्रमाणात प्लांट ऑईलचे सेवन केले त्यांना कर्करोग किंवा स्ट्रोक किंवा हृदयविकार यांसारख्या हृदयरोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, जे लोक जास्त प्रमाणात बटर खातात, त्यांना मृत्यूचा धोका अधिक असतो. ज्या लोकांनी सर्वात जास्त बटर खाल्लं, त्यांना कमीत कमी बटर खाल्ल्यापेक्षा १५% जास्त मृत्यूचा धोका होता. याचा अर्थ, बटरच्या अतिसेवनामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

त्याचवेळी, जे लोक जास्त प्लांट ऑईलचे सेवन करतात, त्यांना मृत्यूचा धोका १६% कमी असतो. या अभ्यासात पाच प्रकारच्या वनस्पती तेलांचा समावेश करण्यात आला होता, ज्यात सोयाबीन, कॅनोला, आणि ऑलिव्ह तेल हे प्रमुख होते. हे तेल जास्त प्रमाणात ॲटिऑक्सिडंट्स, आवश्यक फॅटी सिड्स आणि असंतृप्त चरबींनी समृद्ध असतात. या घटकांचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. संशोधनानुसार, या तेलांमध्ये असलेले ॲटिऑक्सिडंट्स आणि असंतृप्त चरबी कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळ्यांना नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. तसेच, इन्सुलिन प्रतिरोधकता कमी करण्यासही ते फायदेशीर ठरतात.

कडक उन्हाळ्यात शरीर हायड्रेट आणि थंड ठेवण्यासाठी फळांचे सेवन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणारे फळ म्हणजे कलिंगड. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगड मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. कलिंगडचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये ९० टक्के पाणी आढळून येते. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर कुठून जाऊन आल्यानंतर थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी कलिंगडचे सेवन करावे. यामुळे शरीरात गारवा कायम टिकून राहतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वॉटरमेलन मोजिटो बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. वॉटरमेलन मोजिटो बनवण्यासाठी अतिशय कमी साहित्य लागते. याशिवाय हॉटेलमध्ये गेल्यानंतर मोजीतोची किंमत अनेकांच्या खिशाला परवडणारी नसते.



टाकून कलिंगडचा रस ओता आणि वरून आवश्यकतेनुसार सोडा टाकून मिक्स करा. सर्व्द करतांना त्यात कलिंगडचे बारीक तुकडे पिण्यासाठी मोजितो सर्व्द करा.

त्यामुळे तुम्ही कमीत कमी साहित्यात आणि कमी खर्चामध्ये मोजितो बनवायचा असेल तर ही वॉटरमेलन मोजिटोची रेसिपी नक्की बनवून पहा. जाणून घेऊया वॉटरमेलन मोजिटो बनवण्याची सोपी कृती.

साहित्य:
कलिंगड
साखर
लिंबाचे तुकडे
पुदिन्याची पाने
बर्फाचे तुकडे
सोडा

कृती:
कलिंगड मोजितो बनवण्यासाठी सर्वप्रथम. कलिंगडची साल काढून बारीक तुकडे करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात कलिंगड, लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने, साखर टाकून बारीक वाटून घ्या. वाटून घेतलेले मिश्रण व्यवस्थित गाळण्यास सहाय्याने गाळून घ्या.

काचेच्या भांड्यात बर्फाचे तुकडे टाकून कलिंगडचा रस ओता आणि वरून आवश्यकतेनुसार सोडा टाकून मिक्स करा. सर्व्द करतांना त्यात कलिंगडचे बारीक तुकडे पिण्यासाठी मोजितो सर्व्द करा.

जवाहरलाल नेहरु प्रा.शाळेत लाईट फोकस दिल्याबद्दल काशिनाथ जोंधळे व मारुती कांबळेंचा सत्कार

लातूर :- लातूरच्या गांधी नगरातील जवाहरलाल नेहरु प्राथमिक विद्यालयात समाज सेवक काशिनाथ जोंधळे आणि मारुती कांबळे यांनी दोन लाईट फोकस बसवून दिल्याबद्दल त्यांचा पंडीत जवाहलाल शिक्षण संस्थेच्या वतीने कोषाध्यक्ष हरिभाऊ कोनाळीकर यांच्या हस्ते शाल.पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. प्रांरंभी पंडीत जवाहलाल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई बटनपूरकर यांच्या हस्ते पं.जवाहरलाल नेहरु,डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमांचे पूजन करून १ मे महाराष्ट्र वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाचे रोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र वर्धापन



दिनाचे महत्त्व विषद करून शुभेच्छा दिल्या.

या वेळी सत्काराला उत्तर देताना समाजसेवक काशिनाथ जोंधळे व मारुती कांबळे या पाहुण्यांनी या शाळेमध्ये सीसीटीव्ही संच बसवून देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम बटनपूरकर,मुख्याध्यापिका सुनिता नेत्रगावकर,माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा बटनपूरकर,शिक्षकशिवाजीसगर,अनिल तलवार,अर्जून सोनाळे,विजयकुमार जाधव,हरिभाऊ पेठे,विलास मानाजी,विजया कुकाले,नारायण बोयणे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माध्यमिकच्या मुख्याध्यापिका प्रतिभा बटनपूरकर यांनी केले.आभार प्रदर्शन शिक्षिका जयश्री बोंद्रे यांनी केले.

पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते डी आर शिंदे तलाठी यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार



पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त कऱ्हेरी सज्जाचे तलाठी डी आर शिंदे यांनी ग्राम महसूल अधिकारी पदांची विविध कर्तव्ये व जबाबदा-या अत्युत्कृष्ट प्रकारे पार पाडल्याबद्दल त्यांची लातूर जिल्ह्यातून सन २०२४ या वर्षाकरीता आदर्श 'ग्राम महसूल अधिकारी' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रित्यर्थ त्यांना रु.५,०००/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) व हे प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले यावेळी शिंदे कुटुंब उपस्थित होते.

माहेश्वरी बहुउद्देशिय पतसंस्थेतील रोखपाल सोमनाथ गोरख पंडीत ला आर्थिक गुन्हे शाखेने ढोकी येथुन घेतले ताब्यात.

लातूर :- माहेश्वरी बहुउद्देशिय पतसंस्थेतील रोखपाल सोमनाथ गोरख पंडीत ला आर्थिक गुन्हे शाखेने ढोकी येथुन घेतले ताब्यात. फेब्रुवारी २०२४ मध्ये माहेश्वरी बहुउद्देशिय सहकारी पतसंस्था मर्या.लातूर येथील शाखाधिकारी व कॅशियर याने अपहार केल्याची घटना घडलेली होती. त्याअनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, लातूर यांनी दिलेल्या अहवालानंतर पोलीसांच्या तपासाला गती मिळाली. माहेश्वरी पतसंस्थेचा व्यवस्थापक, कॅशियर व इतर यांनी ८,१८,८९.७०५/- (आठ कोटी अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे पाच रुपये) अपहार केलेसंदर्भात गांधीचौक पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हाची व्याप्ती व अपहाराची रक्कम मोठी असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अवध्या पंधरा दिवसांत आर्थिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत नमुद गुन्हातील दिड वर्षापासून फरार असलेल्या कॅशियर सोमनाथ पंडीत हा ढोकी जि.धाराशिव येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली.

त्याआधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ढोकी येथे सध्या वेषात सापळा लावला. पोलीसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे सोमनाथ हा त्याच्या भावाच्या दुकानात आला. त्याचेवेळी पोलीसांनी त्यास ०१ मे रोजी रात्री १० वाजता ताब्यात घेतले आहे. नमुद आरोपीच्या अटकेतून ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचे कारण की, सदर प्रकरणातील माहेश्वरी पतसंस्थेतील अपहाराची वस्तुस्थिती, सहआरोपीची माहिती, अपहाराच्या रकमेचा विनीयोग, याविविध बाबींचा खुलासा होणार आहे. त्यातूनच पोलीसांच्या तपासाला आणखी गती मिळणार आहे. मा. न्यायालयाने आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप-अधीक्षक, सुरेशकुमार राऊत, पोलीस अमलदार राजेश्वर हम्पळे, नामदेव पाटील, युवराज गाडे, रामानंद इरपे, बाळासाहेब ओवांडकर, अर्जुन कार्लेवाड यांनी केली आहे.

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून चांडेश्वर येथील पाटील कुटुंबियाचे सांत्वन

लातूर दि.०२-०५-२०२५ लातूर तालुक्यातील चांडेश्वर येथील रहिवासी प्रतापराव शेषराव पाटील वय (६८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सुना-नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या चांडेश्वर येथील निवासस्थानी भेट देऊन पाटील परिवाराचे सांत्वन केले.

यावेळी बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, आम्ही आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या कुटुंबियांना



या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना, अशी भावणिक प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी त्यांचे चिरंजीव जयराज प्रतापराव पाटील, संजय पवार, कासिमसाब शेख, गणेश घार, ओमराजे पवार यांच्यासह पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते. तसेच माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर उपस्थित होत्या.

दिनांक १-५-२०२५ आज लातूरचे पालकमंत्री मा.ना. श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयाला अनुसरून संबंधित खातेप्रमुख / विभाग प्रमुख यांच्या समवेत बैठक पार पडली.

लातूर :- लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर विश्रामगृह येथे लातूर मधील विविध विषयाला अनुसरून बैठक पार पडली. ज्यामध्ये डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांनी राज्य व केंद्र सरकारकडे लातूरच्या अनेक विषयांचा पाठपुरावा करत आहेत, ते विषय लवकरात लवकर मार्गी लागण्याच्या संदर्भात पालकमंत्री महोदयांशी सखोल चर्चा केली. =ख लातूर येथे मंजूर झालेल्या जिल्हा रुग्णालयाच्या जागेची मोबदला रक्कम पालकमंत्री महोदय यांनी पाठपुरावा केल्याने मंजूर झाली त्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे अभिनंदन केले. परंतु सर्वे नंबर ३७ मधील १० एकर जमीन एकूण मूल्य - ३,३२,६८,६५०/- (तीन कोट बत्तीस लक्ष अडुसष्ट हजार सहाशे पन्नास हजार रुपये फक्त) इतके असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर यांनी कळवलेले आहे. परंतु अद्याप तो कृषी विद्यापीठाकडे वर्ग न झाल्याने जागा हस्तांतरित झाली नाही याबाबत आपण लक्ष घालून योग्य त्या सूचना संबंधित विभागास करण्याची विनंती केली. =खसार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत लातूर मंडळ स्तरावर विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र स्थापना करणे बाबत मागणी केली आहे. गंगापूर येथे पीएचसीला जागा उपलब्ध आहे व पालकमंत्री म्हणून आपण ते मिळवून घ्यावी व संबंधित विभागाला प्रस्ताव सादर करण्याबाबत बाबत सूचना करावी अशी विनंती केली. =खआयुष रुग्णालय राष्ट्रीय आयुष अभियान -धण्डक ष्ठीॉळलशी या उपक्रमाखाली जिल्हास्तरावर ३० खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर करणे बाबत प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे जिल्हास्तरावरून पाठवण्यात यावा. =खलातूर पोलीस स्टेशन गांधी चौक, उपविभागीय पोलीस



अधिकारी लातूर शहर व वाहतूक नियंत्रण शाखा, तिन्ही इमारत एकाच प्रशासकिय इमारत व १०५ पोलीस निवासस्थान बांधकाम करणे बाबत प्रस्ताव शासनाकडे दिला आहे, याबाबत आपण निधीची तरतूद करून घ्यावी हि विनंती, तसेच लातूरमधील सर्व पोलीस स्टेशनच्या लगत किंवा नजीकच्या जागेत पोलीस बांधवकरिता निवासस्थाने व्हावेत जेणे करून त्यांना कर्तव्य बजावणे सोपे होईल. =खलातूर विमानतळ विस्तारीकरणासाठी (संपादित क्षेत्र ९.८८ हे.आर च्या अंतिम निवाड्यानुसार कलम ३३३) प्रमाणे कार्यवाही करून एकूण रक्कम रु.५.३३.४७.२२५/ निधी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री महोदय व उद्योगमंत्री महोदय यांच्याकडे शिफारस करावी अशी विनंती.

=खलातूर शहरातील लोकनेते विलासराव देशमुख मार्ग फेज २ (पर्यायी मार्ग) आणि तीन भुयारी मार्गासह विकसित करणे गरजेचे आहे. भुयार क्रमांक एक छत्रपती शिवाजी चौक भुयार क्रमांक दोन दयानंद महाविद्यालय चौरस्ता भुयार क्रमांक तीन रिंग रोड चौरस्ता. याबाबत शासनाला तात्काळ प्रस्ताव सादर व्हावा ही विनंती व तांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रभावी नियंत्रण व दर्जेदार काम कामाचे प्रभावी नियंत्रण करीता यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. =खलातूर येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत व नियोजन भवन बांधकाम करणे बाबत महसूलमंत्री महोदय यांना भेटून निवेदन दिले, चर्चा केली आहे. त्यांनी अपर मुख्य सचिव यांना सूचना केली आहे आपणही पालकमंत्री म्हणून हा विषयी मार्गी लावून लातूरच्या सौंदर्यात भर घालावी हि विनंती. =खलातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर जलशुद्धीकरणकेंद्रबसविण्याबाबतमागणीकेली.यावरपालकमंत्री महोदयांनी त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित केले. =खखेळो इंडियाअंतर्गत विभागीय क्रीडा संकुल इथे विविध विकास कामांकरिता योग्य त्या सूचना संबंधित क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या व विभागीय क्रीडा संकुल लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतही पालकमंत्री महोदय यांनी सूचना केल्या. अशा विविध प्रश्नांसंबंधित पालकमंत्री महोदयांशी सखोल सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस संबंधित महसूल,आरोग्य, मनपा, कृषी,औद्योगिक विकास महामंडळ,सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रीडा आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते, त्यांना पालकमंत्री महोदयांनी योग्य त्या सूचना केल्या. लवकरच या सर्व मागण्यांची पूर्तता होईल असा विश्वास आहे.

महाराष्ट्र व देशाचा नावलौकिक जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर दि.०२-०५-२०२५ महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना लाख-लाख शुभेच्छा २५ एप्रिल १९६० साली बॉम्बेचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेशचा काही भाग घेऊन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. यापूर्वी आदिलशाही, मुघलशाही निजामशाही यांच्यासह परकीय लोकांचे अधिपत्य महाराष्ट्रावरली होते. त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊच्या संस्कारातून आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिंश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेऊन महाराष्ट्रासह देशाचे नाव उज्वल करण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले. त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली व वयाच्या २१ व्या वर्षी जीवंत समाधी घेतली. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी सर्व जगाला मार्गदर्शन करण्याचे काम केले. त्यातच २०२० मध्ये देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आव्हानात्मक काम केलेले आहे. त्याला सामोरे जात शिक्षकांनी चौफर ज्ञान आत्मसात करीत महाराष्ट्रासह देशाचे

नावलौकिक जपण्याचे काम करावे, असे आवाहन भाजपा नेते तथा जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. यावेळी ते जेएसपीएम संस्थेच्यावतीने विवेकानंदपूरम् शैक्षणिक संकुल, लातूर येथे आयोजित महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला जेएसपीएम संस्थेचे समन्वयक विनोद जाधव, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, मुख्याध्यापक शिवाजी सूर्यवंशी, प्राचार्य शिरीन संमसन, शैलेश कचरे, प्राचार्य पद्युम्न इगे, प्राचार्य लक्ष्मिकांत गौड, प्राचार्य संदीप पांचाळ, उपप्राचार्य दयानंद हासबे, मनोज गायकवाड, प्राचार्य विकास लबडे, युवराज उफाडे, संजय बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, राज्यामध्ये आणि केंद्रांमध्ये मोदी सरकार आल्यामुळे औद्योगिक प्रगती साधण्याचे काम मोठ्या प्रमाणात झालेले आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यानंतर झालेले शंकरराव चव्हाण,शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराजजी पाटील चाकूरकर, मधुकर दंडवते,

बापूसाहेब काळदाते यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले. आज खरी गरज आहे ती विचाराची तेच विचार घेऊन आपण वाटचाल करावी. जेएसपीएम संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या आदर्श कार्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण यांच्याहस्ते नवभारत सीएसआर अवार्ड-२०२५ देऊन सन्मानित करण्यात आले. या संस्थेच्या शासकीय रोजगार मेळाव्याच्यामाध्यमातून कॅम्पास मुलाखतीच्या आधारे सव्वादोनशे विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याचे काम आपण या संस्थेच्या माध्यमातून केलेले आहे. तसेच जेएसपीएम संस्था व श्री श्री रविशंकर यांच्यासोबत झालेल्या करारातून अधात्म, विज्ञान व योगाचे धडे देण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रक्रियेचे अनुकरण करून आपण यशस्वी वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.



कार्यक्रमाच्या प्रांरंभी जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहन करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून प्रत्येक वर्गातून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना व विविध क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक, कांस्यपदक विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला जेएसपीएम संचालित सर्व युनिटचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.